

उधारित वेतनश्रेणीच्या कमाल वेतनावर कुठीत झालेल्या कर्मचा-यांना मंजूर झालेल्या कुठीत वेतनवाढी पदोन्नतीच्या पदावर वेतननिश्चिती करताना विचारात घेणावाबत.

स्पष्टीकरण.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक वेतन-1094/प्र.क्र.22/सेवा-3,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 25 ऑक्टोबर 1997.

वाचा :- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेतन-1090/प्र.क्र.22/94/सेवा-3, दिनांक 12 सप्टेंबर 1994.

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेतन-1090/प्र.क्र.22/94/सेवा-3, दिनांक 12 सप्टेंबर 1994 अन्वये वरच्या पदावरील पदोन्नतीनंतर वेतननिश्चितीसाठी कुठीत वेतनवाढ/वेतनवाढी (STAGNATION INCREMENT/INCREMENTS) विचारात घेऊन पदोन्नत पदावरील वेतननिश्चिती/पुनर्वृत्तननिश्चिती करून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने खालील मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्या संबंधात खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे :-

अ.क्र.	मुद्दा	स्पष्टीकरण
(1)	(2)	(3)
(1)	शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक वेतन-1088/प्र.क्र.253/सेवा-3, दिनांक 3 जुलै 1993 शास्त्रीय महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियग 11(1) खालील अनुज्ञेय असलेल्या विकल्पाचा लाभ, अधिक महत्त्वाची कर्तव्ये व जबाबदा-या असलेल्या पदावरील पदोन्नतीनंतर कुठीत वेतनवाढी विचारात घेऊन वेतननिश्चिती/पुनर्वृत्तननिश्चिती करावयाची असल्यास, अनुज्ञेय आहे काय?	होय. परंतु सदर लाभ दिनांक 30 सप्टेंबर 1993 पासून अनुज्ञेय होईल.
(2)	कुठीत वेतनवाढीचा लाभ घेऊन दिनांक 30 सप्टेंबर 1993 ला वरच्या पदोन्नत पदावरील वेतनाची पुनर्निश्चिती करून घेतली असल्यास, वेतनवाढीचा दिनांक कोणता राहील?	शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक वेतन-1090/प्र.क्र.22/94/सेवा-3, दिनांक 12 सप्टेंबर 1994 अन्वये दिनांक 30 सप्टेंबर 1993 पासून कुठीत वेतनवाढी विचारात घेऊन अधिक महत्त्वाची कर्तव्ये व जबाबदा-या असलेल्या पदावरील पदोन्नतीनंतरचे वेतन पुनर्निश्चित करून घेण्यास परवानगी असल्याने अशा प्रसंगी पुढील वेतनवाढ दिनांक 1 सप्टेंबर 1994 ला अर्जित होईल. परंतु अशी वेतनवाढ म.ना.से.

(1)

(2)

(3)

(वेतन) नियम, 1981 च्या नियम 36 व
39 भधील तरतुदीनुसार देय असेल.

2. कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालयातील ज्यांचे प्रकरणी कुंठीत वेतनवाढीचा लाभ याआधी अनुज्ञेय केला आहे, ती सर्व प्रकरणे या आदेशानुसार पुनः तपासून घ्यावीत व त्याप्रमाणे विनियमित करण्यात यावीत. याचे परिणामतः थकबाकी अनुज्ञेय होत असल्यास, ती प्रदान करण्यात यावी. तसेच चुकीची वेतननिश्चिती आढळून आल्यास व अतिरिक्त वेतन प्रदान झाले असल्यास, ते 10 मासिक हप्त्यात वसूल करण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. वि. लागवणकर,
उप सचिव, वित्त विभाग,

प्रति

महालेखापाल-1 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.,

महालेखापाल-1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,

सेचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

राज्यपालांचे सचिव,

मुख्य गंत्यांचे प्रधान सचिव,

उप मुख्य गंत्यांचे सचिव,

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

मंत्रालयीन सर्व विभाग,

मंत्रालयाच्या रांग विभागातील विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रगुच व कार्यालय प्रगुच,

* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,

* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

सिनियर रिसर्च ऑफिरर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्रमांक 261,

नार्थ ब्लॉक, नवी दिल्ली,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई.

उप गुरुद्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,

जनरांपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व पित्त अधिकारी,

रांग कोषागार अधिकारी,

वित्त विभागातील सर्व कार्यालय,

निवड नस्ती, वित्त विभाग, सेवा-3.